

Date: 03/04/2019.

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Dear Sir,

Ref

: Script Id "BAJAJHCARE", Script Code "539872".

Sub

: Cutting of Newspaper publication in compliance of Regulation 47 of the SEBI

(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations. 2015.

In term of Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, we hereby enclose a cutting of News Paper Advertisement published on 03rd April, 2019 in Free Press Journal and Navshakti with respect to Result of Postal Ballot for Increase in authorised capital, Issuances of Bonus Shares and Migration form SME segment of BSE Limited to Main Board of BSE Limited.

Kindly take the same on record.

Thanking you,

For and on behalf of Board of Directors of Bajaj Healthcare Limited

Aakash Kesari Company Secretary



with effect from 1st July 2019.

Sustainable Agra-Commercial Finance Ltd. 2nd Floor, Swara-Prabha Final Plot No.887. City Survey No.12068/16, Shivaji Nagar, Taluka Pune City, District Pune - 411005.

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbal City (3) Competent Authority Under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,

MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai - 400 051

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Before the Competent Authority Application No. 63

Concorde Co-operative Housing Society Limited Having registered office at: Bullock Road, Bandstand, Bandra (West)

... Applicant

// Versus //

1.Mrs. Saida Ikbal Nathani 2.Mrs. Shobhna Asif Nathani 3.Mrs. Bilkish Arif Nathani All having address at "Ashlana," Bullock Road Bandstand, Bandra West Mumbai 400 050

Mumbai 400 050

4. Nathani International Pvt Ltd (formerly known as Nathani Import Export Pvt Ltd) A company duly incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at C-605, 6" Floor, Neelkanth Business Park, Nathani Road,

5. The Collector of Mumbai Suburban District 10" Floor, Administrative Building, Government Colony, Opp. Chetana College, Bandra East, Mumbai 400 051

Vidyavihar West, Mumbai - 400086

... Respondents

PUBLIC NOTICE

 Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponentsa bove mentioned.

2) The applicant has prayed for grant of assignment of lease of 3165 sq. mtrs. being 80.84% undivided share, right, title and interest in the land Plot No. 204-B corresponding to CTS No. B/881 (admeasuring 155 square yards equivalent to 129.6 sq. mtrs.) B/882 (admeasuring 172 square yards equivalent to 143.8 sq. mtrs.) B/883 (admeasuring 104 square yards equivalent to 87 sq. mtrs.) and B/885/B (admeasuring 4251 square yards equivalent to 3554.4 sq. mtrs.) aggregating to 3914.80 sq. Mtrs. of Revenue Village Bandra, Mumbai and building thereon in favour of the Applicant society.

3) The hearing in the above case has been fixed on 15/04/2019 at 1.30 pm.

4) The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 15/04/2019 at 1.30 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection, claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present on 15/04/2019 at 1:30 p.m. to collect the written reply, if any filed by the interested parties.

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/ certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,

Name of the Corporate Debtor

incorporated / registered

of the Corporate Debtor

provisional list

resolution applicants

resolution professional

resolution professional

professional

Date: 03.04.2019

Place: Mumbai

Authority under which CorporateDebtor is

Identification Number of Corporate Debtor

Eligibility for Resolution Applicants under

section 25(2)(h) of the Code is available at:

Office (if any) of Corporate Debtor

Insolvency Commencement Date

Norms of ineligibility applicable

under section 29A are available at:

Date of Issue of Provisional list of

Prospective Resolution Applicants

13 Date of issue of final list of prospective

plan, evaluation matrix, information memorandum and further information

evaluation matrix and request for resolution

plans to prospective resolution applicants

Manner of submitting resolution plans to

Estimated date for submission of resolution

plan to the Adjudicating Authority for approval

Name, Address and e-email of the resolution

Name and registration number of the

Address and email to be used for

correspondence with the resolution

22 Further Details are available at or with

23 Date of publication of Form G

12 Last date for submission of objections to

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s.5A of the MOFA, 1963

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS

Address of the Registered Office and Principal | Registered Office: 321, First Floor, Kumud Villa,

RoC - Mumbai

27th November 2018

18th April 2019

23rd April 2019

23rd April 2019

date (23rd May 2019)

www.headwayip.com

3rd April 2019

24th May 2019

Date of incorporation of Corporate Debtor 17th January 2006

Date of Invitation of Expression of Interest 3rd April 2019

10 Last date for receipt of Expression of Interest | 18th April 2019

14 Date of issue of information memorandum, 23rd April 2019

15 Manner of obtaining request for resolution Through email - cirptathya@gmail.com

16 Last date for submission of resolution plans | 23rd May 2019 (180 days expire on 26th May 2019)

professional, as registered with the Board | Mumbai - 400021.email: anuj19603@yahoo.co.in

Corporate Identity Number/Limited Liability U74999MH2006PTC158936

Tathya Engineering & Infraproject Pvt. Ltd

V. P. Road, Mumbai - 400 004, Maharashtra,

Posted on the website of RP: www.headwayip.com

Posted on the website of RP: www.headwayip.com

and website of RP: www.headwayip.com

IBBI/IPA-001/IP-P00311/2017-18/10575

1006, Raheja Centre, Nariman Point,

Through Email and Post - to reach before the last

Anuj Bajpai 1006, Raheja Centre, Nariman Point,

Headway Resolution & Insolvency Services Pvt Ltd

Mumbai - 400 021 email: cirptathya@gmail.com

1006, Raheja Centre, Nariman Point, Mumbai - 400 021

IBBI/IPA-001/IP-P00311/2017-18/10575

For Tathya Engineering & Infraproject Pvt. Ltd.

Anuj Bajpai

Resolution Professional

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public on behalf of my client, Mr. Bajirao Jagannath Desai, intending to mortgage Flat No. 105, 1st Floor, in Building known as 'Unique Plaza CHS Ltd', at Bapurao Jagtap Marg, Byculla, Mumbai-400 011, developed on land bearing C. S. No. 1923 of Village Byculla, Taluka Mumbai within limits of Sub Registrar of Assurance at Mumbai.

Mr. Bajirao Jagannath Desai

acquired the said Flat in lieu of tenancy vide a Registered Alternate Accommodation Agreement dated 15th June, 2005 executed between M/s. Unique Enterprises and Mr. Bajirao Jagannath Desai, whereas the said agreement is duly registered with the Sub-Registrar office under Sr. No. BBE-1/5827/2005. Mr. Bajirao Jagannath Desai has not availed the loan from any financial institutions or any Banks by depositing the said Original Agreement dated 15th June, 2005. ALL PERSONS having any claim against, in, to, or upon the said property or any part thereof by way of inheritance, agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at the address given below within 07 days from the date hereof otherwise it will be deemed that there are no claims and title certificate will be issued accordingly.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :-

Flat No. 105, 1st Floor, 'Unique Plaza CHS Ltd.', Bapurao Jagtap Marg, Byculla, Mumbai-400 011, bearing C. S. No. 1923 of Village Byculla, Taluka Mumbai within limits of Sub Registrar of Assurance at Mumbai.

Dated: 03.04.2019 Ms. Deepa Shukla Advocate High Court A/303, 3rd Floor, Anita Building No. 11 CHS Ltd., Akurli Road, Kandiyali (E), Mumbai-400 101

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Priya Manish Nahar (hereinafter referred to as "the Owner") is negotiating with our Client for the transfer and sale of Room No. 201, admeasuring 225 square feet carpet area on 2" floor (hereinafter referred to "the said Room") of building known as "Jai Hari CHS", Wing "A" belonging to Jai Hari Co-operative Housing Society Limited situated at 22/B, Vasantrao Naik Chowk, August Kranti Marg, Grant Road, Mumbai - 400 036 on the plot of land bearing Cadastral Survey No. 4/653 (part) of Malabar Division in the Registration District of Mumbai along with 5 shares of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. 76 to 80 (both inclusive) comprised under Share Certificate No. 016 dated 11" May, 1999 (hereinafter referred to as "the said Shares") and more particularly described in the Schedule herein below written, the said Room and the said Shares are hereinafter collectively referred to as "the said Premises", with all right, title and interest of the Owner in the said

ALL PERSONS including but not limited to an individual, a Hindu undivided family, a company, banks, financial institution/s, non-banking financial institution/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, government or semi-government authorities, lenders and/or creditors having any, objection, claim and/or demand, right, title, share and/or interest against the said Owner in respect of the said Flat or any part or portion thereof whether by way of sale, exchange, assignment, gift, bequest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, joint venture, covenant. mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance, succession, agreement, contract, memorandum of understanding, easement, right of way, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance, Decree or Order of any Court of Law, lis pendens, attachment, reservation, development rights, or any liability or commitment or demand of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing along with supporting original documents to the undersigned having their registered office at AAK Legal, Advocates and Solicitors, Basement No.2, Dalamal House, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Next to Status Restaurant, Mumbai 400 021 within a period of 14 (fourteen) days from the date of the publication of this notice. If no claim is made, the transaction may be entered into without any reference or regard to any such purported claim or interest in the said Premises which shall be deemed to have been waived for all intents and purposes and not binding on our Client.

SCHEDULE OF THE PREMISES HEREINABOVE REFERRED TO Room No. 201, admeasuring 225 square feet carpet area on 2nd floor of building known as "Jai Hari CHS", Wing "A" belonging to Jai Hari Cooperative Housing Society Limited situated at 22/B, Vasantrao Naik Chowk, August Kranti Marg, Grant Road, Mumbai - 400 036 on the plot of land bearing Cadastral Survey No. 4/653 (part) of Malabar Division in the Registration District of Mumbai along with 5 shares of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. 76 to 80 (both inclusive) comprised under Share Certificate No. 016 dated 11" May, 1999.

Dated this 3rd day of April, 2019

AAK Legal Advocates & Solicitors

Ms. Aziza A. Khatri Basement no. 2, Dalamal House, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai- 400 021

EAST CENTRAL RAILWAY

TENDER NOTICE e-tender Notice No. 44 of 2018-19 (Open)

On line (through e-tendering) for the following work is invited by DRM/Engg/ MGS for and on behalf of the President of India from experienced and financially as well as technically sound contractors including those enlisted with the Railway, CPWD, BSNL, MES, PWD and other public sector undertakings.

Tender No. 060-MGS-DEN-HQ-18-19, Name of work with its location Replacement of RRI buildings at MGS under ADEN/HQ/MGS, Approx. cost of the work: ₹ 109717131.62, Earnest

Date & time for submission of e-tender: 19.04.2019. Up-to 12:00 hrs., Website particulars of e-endering : www.ireps.gov.in Divisional Railway Manager, Mughalsarai PR/04/MGS/Engg./T/19-20/28

NOTICE

Notice is hereby given that the following share certificates are registered in our names has been lost. Therefore, We, Mr Chirag Vinayak Shah & Mrs Minal Rohit Shah have applied for issue of duplicate share certificate to M/s Hindustan Oil Exploration Company Limited, Regd.office address- HOEC House, Tandalja Road, Old Padra Road, Vadodara, Gujarat, 390020. So, general public are hereby warned about not to deal with the following securities and if company do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above-mentioned regd. address of the company, or to the company's R&T Agent LinkIntime India Pvt Ltd, UNIT-Hindustan Oil Exploration Co. Ltd., B-102 & 103, Shangrila complex, First floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara - 390020, The

company will proceed for the issue of Duplicate share certificate(s) in my/our name.

Vinayak Shah vint with val Rohit Shah vinayak Shah	23787023 to 23787322	235112 to 235114	300	
Jinavak Shah	00707000 to	10		
85967 Chirag Vinayak Shah 23787823 to Joint with 23787922	235120	100		
al Rohit Shah	200000000000000000000000000000000000000	Total Shares	400	
Joint with 23787922 Mrs Minal Rohit Shah DATE: 03.04.2019 PLACE: Mumbai				

MAGMA HOUSING FINANCE

MAGMA HOUSING FINANCE LTD. REGDICORPORATE OFFICE: MAGMA HOUSE, UNDER SECTION 13(2) OF

DEMAND NOTICE THE SARFAESI ACT, 2002

24 PARK STREET, KOLKATA 700016 YOU THE BELOW MENTIONED BORROWERS, CO-BORROWERS AND GUARANTORS HAVE AVAILED HOME LOANS/LOANS AGAINST PROPERTY FACILITY (IES) BY MORTGAGING YOUR IMMOVABLE PROPERTY/IES FROM GE MONEY HOUSING FINANCE (CURRENTLY KNOWN AS **MAGMA HOUSING FINANC**E LI**MITED**). YOU DEFAULTED IN REPAYMENT; YOUR LOAN/S WAS CLASSIFIED AS NON-PERFORMING ASSETS. A DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSET AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 FOR THE RECOVERY OF THE OUTSTANDING DUES SENT ON LAST KNOWN ADDRESSES HOWEVER THE SAME HAVE RETURNED UN-SERVED. HENCE THE CONTENTS OF WHICH ARE BEING PUBLISHED HEREWITH AS PER SECTION 13(2) OF THE ACT READ WITH RULE 3(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AS AND BY WAY OF ALTERNATE SERVICE UPON YOU.

DETAILS OF THE BORROWERS, CO-BORROWERS, GUARANTORS, SECURITIES, OUTSTANDING DUES, DEMAND NOTICE SENT UNDER SECTION 13(2) AND AMOUNT CLAIMED THERE UNDER ARE GIVEN AS UNDER

MANIE AND A DORESS OF THE BOR ROWER, CO-BORROWER, SUARANTOR AND LOAN AWOUNT	DETAILS OF THE SECURED ASSET	NOTICE DATE	AMOUNT DUE IN RS.
ANITA JALAN (BORROWER & SUNIL KUMAR JALAN & BOMBAY DISTRIBUTOR (CO BORROWER) LOAN AMOUNT RS.2,100,000.00V- RUPEES TWENTY ONE	ALL THAT PIECE AND PARCEL OF THE MORTGAGED PROPERTY/FLAT NO. 201, ON THE 2ND FLOOR, A-WING OF THE BUILDING KNOWN AS "SANJARI APARTMENT" SITUATED AT S.NO. 31, 32 (PART), PLOT NOS 124,125&126 OF VILLAGE DHIWANMAN, TALUK, VASAI DISTRICT THANE MUMBAI, MAHARASHTRA 401202		RS. 1,481,935/- (RUPEES FOURTEEN LAKHS EIGHTY ONE THOUSAND NINE HUNDRED THIRTY FIVE ONLY) A LONGWITH FURTHER INTEREST FROM THE DATE OF DEMAND NOTICE 27.11.2018

You the Borrower/s and Co-Borrower/s/Guarantors are therefore called upon to make payment of the above mentioned demanded amount with (urther interest as mentioned hereinabove in (ull within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforce the above mentioned security/ies. Please Note that as per Section 13(13) of The Said Act, You are in the meanwhile, restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

PLACE: MUMBAT AUTHORIZED OFFICER FOR MAGMA HOUSING FINANCE LTD.

des since effect BOI

ANDHERI WEST BRANCH: 28, Swami Vivekanand Road, Andheri (W), Mumbai - 4000 58. Phone: 022 - 26230209 / 0219, 26281716, Fax: 022 - 26248223 E-mail: AndheriW.MumbaiNorth@bankofindia.co.in

DEMAND NOTICE The Authorised Officer of the Bank has issued demand notice on 07.01.2019 in compliance of section 13(2) of SARFAESTAct, 2002 to the below mentioned borrower/ guarantor demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, as per details mentioned below. However, notice issued to the borrower/guarantoris not acknowledged/returned unserved / acknowledgment

Name of the Borrower/ Guarantor	Limit	Details of Secured Assets
Borrower Team Associates Flat No. A-101 & A-102, 1st Floor, A Wing, Om Shree Balan Daishan Co-Op Hsg. Soc., stuated at New Golden Nest Road, Bhayander (E), Dist. Thane - 401105. Partner / Guarantor 1) Mr. Jagdish Kumar Bittan Singh	Cash Credit- Rs. 50,00,000/- Term Loan- Rs. 15,00,000/- Total Limit of Rs. 65,00,000/-	Flat No. A-101 & A-102, 1st Floor, A. Wing, Om. Shree Balaji Daishan Co-op. Hsg. Soc., situated at New Golden Nest Raod, Bhayander JE), Dist. Thane -401105 in the name of Team
3/32 Sanskruti Phase - 2, Tahkur Complex, Kandivali (E), Mumbai - 400101.	Loan outstanding	Associates.
Mumbai - 400101. 2) Mr. Sures h Yadav 302/A,Amber - 2, Sikar - 2, Thakur Village, Kandwali (E), Mumbai - 400101. 3) Mrs. Lalti Devi Jagiram Yadav 101, Phonex Endave off Aarey Road, Goregaon (E), Mumbai - 400063.	Rs. 51,17,230.88p with interest @ 13.20% p.a. from 21.12.2018	

not received. Hence this publication of the notice is made for notices to the following borrower / guarantor:

Borrower/ Guarantor are hereby informed that Authorised Office roll the Bank shall under provision of SARFAESI Act, take Possession and subsequently auction the Moltgaged Property / Secured assets as mentioned above if the Borrower/ Guarantor do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/ Guarantor are also prohibited under section 13[13] of SARFAESTAct to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SAR FAESIAct, 2002.

Your kind attention is invited to provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFA ESI Act where under you can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Please also note that if the entire amount of outstanding dues together with the costs, charges and expenses incurred by the Bank is not tendered before publication of notice for sale of the secured assets by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty, you may not be entitled to redeem the secured asset(s)." Borrower/ Guarantor are advised to collect Original Notice issued wis 13(2) from the undersigned on any working day in case. notice sent to by Regd. Post not received by them.

Authorised Officer, Bank of India Date: 03.04.2019, Place: Mumbai

BAJAJ

28th February, 2019 to till 5:00 pm on 29th March, 2019.

increase in Authorised Share Capital and

Sr. Particulars of Resolutions

of all the Postal ballot forms received and votes casted by means of e-voting.

Bajaj Healthcare Limited

Reg Off.: 602-606, Bhoomi Velocity Infotech Park, Plot No.B-39, B-39A, B-39A/1,

Road No.23. Wade Industrial Estate. Thane (West) 400 604

CIN-L99999KHH1993PLC072892

E-mail ld: Investors@bajajhealth.com; Phn No. 022-6617 7400/401

Declaration of Results of Voting conducted by Postal Ballot and E-voting

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management & Administration) Rules,

2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the approval of the

nembers of the Company was sought by way of Postal Ballot to pass the resolutions as set out in the Postal Ballot notice

The Company had provided the facility of voting (by means of Postal Ballot & e-voting) which was open from 10.00 am on

The Board of Directors had appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary as a Scrutinizer for conducting the

Postal Ballot voting process (incl. e-voting) in a fair and transparent manner. Mr. Haresh Sanghvi has carried out the Scrutiny

Based on the Consolidated Scrutinizer Report dated 30th March, 2019, the results of the Postal Ballot/E-voting are as under

No. of

Total Votes

5493200

No. of

votes in

5493200

% of

Votes in

favour

100

No. of

Votes

against

% of

Votes in

against

NIL

No. of

invalid/

Abstained

IDFC FIRST

votes



(A Govt. of India Undertaking)

Charkop Branch Shop No. S109, First Floor Rajeev Gandhi Commercial Complex Mhada, Charkop Marve Link Road Ganesh Nagar, Kandivali (W) Mumbai-400067

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Corporation Bank (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below for recovery of dues as mentioned hereunder to Corporation Bank from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve

Branch name and address	Amest Money Deposit are also mentioned hereunder: Mumbai-Charkop Branch (1424) Shop No. S109, First Floor Rajeev Gandhi Commercial Complex Mhada, Charkop Marve Link Road Ganesh Nagar, Kandivali (W) Mumbai-400067 Branch Head: Ms. Seema Kamble Contact : 7020105451 Tel No022- 28672733/ 28672756			
Name of the Borrowers	1) Mr. Tushar Anii Thakkar Address No.1:- A/1001-Galaxy Heights Above ICICI Bank Bangur Nagar Link Road Goregaon (W) Mumbai - 400104 Address No.2:- B-208, Sunbeam Apt. Apna Ghar, Unit No 4, Swami Samarth Nagar, Lokhandwala, Andheri (W), Mumbai - 400 053	Amount due Rs. Rs.43,35,013 as on 03.10.2018 Plus further interest thereon & other charges.		

Mr. Richard Chettiar Guarantor Address: 64/510, Road No 13 Siddharth Nagar, Goregaon (W) Mumbai - 400 047. Property: Flat No. A/1001, 10th Floor, 'A' Wing, Building "Galaxy Heights", Galaxy Haights A-B Co-op Hsg. Soc. Ltd., New Link Road, Near Bangur Nagar Signal, Mitha Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104

Address: B-208, Sunbeam Apt. Apna Ghar, Unit No 4, Swami Samarth Nagar,

Carpet Area:-413Sq.Ft. Property Owner:-Mr. Tushar Anil Thakkar & Mrs. Neha Tushar Thakkar Date & Time of E-Auction : 10.05,2019 At 11.45 a.m.

Lokhandwala, Andheri(W), Mumbai - 400 053

: Rs.82.60Lakhs Reserve Price Earnest money to be deposited: Rs.8.26Lakhs Date of Demand Notice :03.10.2018 Date of Possession

2) Mrs. Neha Tushar Thakkar

: 04.01.2019 (under Constructive possession) For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://corpbank.com/sites/default/files/corpbank-

page-files/tender/tushar_anil_thakkar.pdf

Date: 29.03.2019

Sd/-**Authorized Officer** Corporation Bank Place: Mumbai



RECOVERY DEPARTMENT

SYCTOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ (EAST), Tel No. 71999975 / 980.

PUBLIC NOTICE FOR SALE

COMMERCIAL PROPERTY FOR SALE ON "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS". (PRIOPERTY TAKEN OVER UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002). NAME OF THE BORROWER IS OUTSTANDING BALANCE AS ON 31.03.2019

M/s. M. P. Print-Tech	Rs. 80,51,285.14 (Rupees Eightly Lakhs Fiftly One Thousand Two Hundred and Sixty Five and Paise Fourteen Only), together with interest from 01.04.2019 at contractual rate Plus Legal expenses and costs.					
OF THE PROPERTY	RESERVE PRICE (In Lakhs)	DATE & TIME OF INSPECTION	EARNEST MONEY DEPOSIT (h Lakhs)	DATE & TIME OF OPENING THE TENDER & AUCTION		
Unit No.110, 1st Floor, Kamaldeep Industrial Estate, Sonawala Cross Road No.2, Goregaon-East, Mumbai-400063 admeasuring 38.14 sq. mtrs.(Built-Up Area) owned by M/s. M. P. Print-Tech.	85.00	10/04/2019 11.00 a.m. to 3.00p.m.	8.50	18/04/2019 11.00 am		

TERMS & CONDITIONS

- Sale is strictly subject to the terms & conditions incorporated in this advertisement & in the prescribed Tender Form. Further details of the above mentioned properties and Tender Forms can be obtained from the Bank's Corporate office, at the above mentioned address.
- Intending bidders should submit separate sealed tenders for each property in the prescribed Tender Form only. The sealed covers should be accompanied with Demand Draft/Pay Order for Rs. 1000/ each being Nonrefundable Tenderfee & the separate Demand Draft/Pay Order for the Earnest Money Deposit of 10% of the offer amount for movable and immovable drawn on a Scheduled Bank, favouring "SVC Co-operative Bank Limited", payable at Mumbai should be deposited in the 'Tender Box' kept in the Corporate Office at the above address; before 4.30 P.M. on or before 16/04/2019.
- Tenders will be opened at the Corporate Office at Vakola as per the schedule given above. 4. The borrowers, respective Tenderers / Guarantors / Owners of the security or their authorised representatives
- may remain present at the time of opening of tenders. The Authorized Officer of the Bank would have sole discretion in the manner of conduct of sale including decision with regard to inter-se bidding/negotiations amongst the bidders to realize highest sale value for the property. They are, therefore, advised to remain present themselves or through their duly authorised representative(s).
- 5. The successful bidder should bear the charge / fee payable for conveyance such as Stamp Duty, Registration fees, incidental expenses, T.D.S. of 1% on the property deal amount etc as applicable. The successful biddershall also bear all statutory dues, if any, and also all dues pending like electricity charges, water charges, and maintenance charges and for other services provided, if any. The Bank (Secured Creditor) does not undertake any responsibility to procure any permission/license etc in respect of the secured assets / immovable/movable properties offered for sale. 6. The Bank reserves its right to accept or reject any or all offers without assigning any reason and in case all the
- offers are rejected, either to hold negotiations with any of the tenderers/bidders or to sell the property(s) through private negotiations with any of the tenderers/bidders or other party/parties.
- The Borrower/Guarantor/Mortgagor are hereby put to notice in terms of rule 6(2) and rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 that the Secured / aforementioned Assets would be sold in accordance with this notice in case the amount outstanding mentioned above is not fully repaid. The Borrover's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section
- Disputes, if any, shall be within the jurisdiction of Mumbai Courts only. 10. The undersigned as Authorized Officer of SVC Co-operative Bank Limited earlier known as The Shamrao
- Vithal Co-operative Bank Ltd., has taken over possession of the following property/les u/s 13(4) of the

13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

Place: Mumbai Authorised Officer Date: 03.04.2019

consequent amendment to Memorandum of Association 5493200 5493200 100 Migration of Company's listed equity shares 5493200 852200 100 from BSE SME Segment to Main Board of The Number of votes casted in favour of resolution No. 1 & 2 are 5493200 (100 % of total valid votes) and resolution number 3 is 852200 ((100% of valid Votes). Thus, it is hereby declared that all the Resolutions has therefore been approved by the Shareholders with requisite majority and are deemed to be passed on 29th March, 2019. By order of the Board of Directors For Bajaj Healthcare Limited Date: 01/04/2019 Aakash Keshari Place: Thane Company Secretary

IDFC FIRST Bank Limited

rate with effect from their respective dates.

(Formerly known as IDFC Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: One Indiabulls Centre, Tower 2A & 2B, 10th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, (West), Mumbai - 400 013

(Notice Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of the Security Interest Act, 2002)

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC First Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited) The Loans of the below mentioned borrowers and coborrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loans were classified as NPA as per the RBI Guidelines. Amounts due by them to IDFC First Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table

and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual

l lo.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers	Outstanding as per 13(2) notice	Notice date	Details of secured asset
	12595022 12593600 13051962 11777113	Against Property/	2. Mohini	Rs. 2,51,60,442.89	28/12/2018	 Gala No. 7 & 8, Ground Floor, Building No.3, Sun Shine Heights, Golani Naka, Near Waliv Phata, Vasai Road (East), Thane, Maharashtra—401 208. Flat No.203, 2nd Floor, A Wing, Hari Darshan, Aakash Nagar, Nilemore Road, Nalasopara (West), Thane, Maharashtra—401 203. Ground Floor, Parivar CHSL, Purkar Wadi, Jaiprakash Road No.5, Goragaon

(East), Mumbai Maharashtra – 400 063 You are hereby called upon to pay the amounts due to IDFC First Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings U/s 13(4) and Sec. 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC First Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited) Further you are prohibited U/s 13(13) of the said Act from transferring the said secured asset either by way of sale/lease or otherwise.

Authorised Officer Date: 03.04.2019 IDFC First Bank Ltd Formerly Known as IDFC Bank Ltd Place: Mumbai

बजाज हेल्थके अर लिमिटेड (B) **इन्त कार्यालयः** 632-608, भूगी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट न. बी-39, बी-39ए, बी-3 ए / 1, BAJAJ रीब न. 23, वागळे इंत. इस्टेट ठाणे (वेस्ट) 400 604. शी आव.एन: L99999MH1993PLC072892 ईमेल आयडी:investors@bajajhealth.com; दुरध्यनी: 022-6617 7400/ 401,

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 आणि सेबीध्या (सुवीतील कंपन आणि प्रकटीकरण अवश्यकता) नियमन 2015 च्या नियम 44 नुसार कंपनी अधिनियम 2013 व्या कलम 110 व्या अनुषगाने, 19 फेब्रुवारी, 2019 व्या टपाल यत पत्रिका सुवनामध्ये नमूद केल्वाद्रमाणे ठराव पास करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मंजुरी टपाल मत पत्रिकाद्वारे मागितली गेली.

टपाल मत पत्रिका आणि ई-मतदान द्वारे आयोजित मतदान परिणाम जाहीर करणे

कंपनीने मतदानाची सुविधा दिली (टपाल मत प्रक्रिका व ई-फॉटिंगझरे) जे 28 फेब्रुवारी, 2019 सकाळी 10,00 पाजल्या पासून ते 29 पार्व, 2019 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत उधारते होते.

टफल मठ पत्रिका मठदान प्रक्रिया (उदा. ई-मठदान) निष्पक्ष आणि पास्दर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी संवालक मंडळाने श्री. हरेश संवर्ग पलपत्रिका तपासणी अधिकारी म्हणून कंपनी सचिवचे व्यवहार केले. श्री, हरेश संचवी थानी सर्व टपाल मलपत्रिका अजीची छाननी केली आहे आणि ई-मतदानाहारे मतदान केले आहे.

30 मार्च . २०१५ च्या एकप्रित मतपत्रिका तपासणी अधिकारी अञ्चलसम्या आधारावर टपाल मत पत्रिका / ई-व्हॉटिंगचे निकाल खालील प्रमाणे आहेत ठरावाचे तपशील एकूण मतदान नावे मते नावे विरुद्ध मत मताबी संख्या संख्या मसे % संख्या मत % अधिकृत शैअर कॅपिटलमध्ये वाद आणि त्यानंतर 5493200 5493200 100 शुन्य शुन्य मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा 2 बोनस शेजर्स जारी करने 5493200 5493200 100 शुन्य शुख बीएसई एक्ट्रफई सेगमेट कन्द्रन बीएसई 5493200 100 852200 4641000 लिमिटेजव्या मुख्य मंत्रकाकडे कंपनीच्या

सूचीयञ्च इक्विटी सममाग ठराव मं. 1 आणि 2 च्या मसुदातील मतदानाची संख्या 5493200 (एकूण वैध मतेपैकी 100%) आणि तराव क्रमांक 3, 852200 (वैध मते 100% आहेत. अशा प्रकारे, सर्व तरावामध्ये असे घोषित केले गेले आहे की म्हणूनच आवश्यक असलेल्या बहुसंख्य सह शेअरधारकांनी मंजूर केले आणि 29 मार्च 👊 🛭 9 रोजी पारित केले जाईल असे मानले जाते. संचालक नंदळाच्या आदेशानस वजाज हेल्थकेअर लिमिटेडस

दिनांक: 01/04/2019 विकामः वामे

प्रपत्र क्र. १४ [(नियमावली ३३(२)] मंबर्ड कर्ज वसली न्यायाधिकरण क्र.॥ (भारत सरकार वित्त मंत्रालय मध्ये) (वसली अधिकाऱ्यांचे कार्यालय) एमटीएनएल भवन, न्यू स्ट्रँड सिनेमा जवळ, कलाबा मार्केट, कलाबा,

म्बई ४००००५ आर.पी. क्र. ५७ सन २०१७ आयसीआयसीआय बँक लि.

प्रमाणपत्र धारक विरुध्द

मे. योगी एन्टरप्रायझेस आणि इतर प्रमाणपत्र ऋणको परिशिष्ट क्र. पुढील तारीख:- ११.०४.२०१९

मागणी सचना १. योगी एन्टरप्रावडोस आणि इतर १) शॉप क्र. १, तळमजला, प्लॉट क्र. ७, रोड क्र. ६, सेक्टर १-एस, न्यू पनवेल, नवी

मुंबई-४१०२०६. २. श्री. अशिनभाई ईश्वरभाई पटेल १) पलॅट क्र. ए-३, १०३१ सेक्टर ४, नटराज धाम अपार्टमेंट, प्लॉट क्र. २९,२०, न्यु पनवेल, नवी मुंबई- ४१००२६

२) फ्लॅट क्र. ४, तळमजला, इमारत क्र. ११, सागर सीएचएस, सेक्टर २९, बाशी, नवी मुंबई- ४००७०५. सन्माननीय पीठासिन अधिकारी, डीआरटी

III. मंबई यांनी मंजर केलेल्या मळ अर्ज क्र. ३५७ सन २०१८ मधील वसुली प्रमाणपत्रानुसार त्मच्याकड्न रु. २१,८४,९६८.७०/- (रुपये एकवीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे अडसष्ट आणि पैसे सत्तर मात्र) वासह व्याज आणि

परिव्ययाची रक्कम येणे आहे. तम्हाला बादारे सदर सचना प्राप्तीपासन १५ दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास नियमानुसार वसुली करण्यात येईल

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे टावित्व :-

ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सचनेनंतर त्वरित सरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज.

बी) सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेला आणि धकीत रकमेच्या वसलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च. (माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २६ मार्च, २०१९ रोजी दिले.)

> (सूजीत कुमार) वसुली अधिकारी-१ डीआरटी ॥, मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Owners, have agreed to sell, to my client/s, the premises more particularly described in the schedule hereunder written (hereinafter collectively referred to as "The Premises").

All person having any claim, demand, share, right, title or interest in respect of the said premises and / or any part(s) thereof by way of Sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, succession, possession, lease, Leave & License, sub-lease, tenancy, sub-tenancy, occupancy, lien, easement, Development Rights, Floor Space index (FSI) Transferable Development rights, (TDR), License, Sub License, or under any order, judgement, decree, award, settlement, arrangement, compromise or otherwise howsoever. are hereby requested to make the same known in writing alongwith copies of supporting documentary evidence to the undersigned having his office at 318, Sai Arcade, Netaji Subhas Road, Above Union Bank of India, Mulund (West), Mumbai 400 080, within a period of 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which, the claim, demand, share, right, title or interest, if any, of such person/s shall be deemed to have been waived and / or abandoned.

THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO

Firstly: Shop No. 14 on Ground Floor, in Wing A, Building 4, admeasuring 300 Sq. feet Carpet area in the Building "Avirahi Homes" constructed on Land bearing CTS No. 613 (Part) being Sub-plot C, situated lying and being at Village Eksar, Taluka Borivali, Mumbai suburban District, belonging to Viral Lakhamshi Chheda.

Secondly: Shop No. 15 on Ground Floor, in Wing A, Building 4, admeasuring 361 Sq. feet Carpet area in the Building "Avirahi Homes" constructed on Land bearing CTS No. 613 (Part) being Sub-plot C, situated lying and being at Village Eksar, Taluka Borivali, Mumbai suburban District, belonging to Lakhamshi Kheraj Chheda HUF Karta Lakhamshi Kheraj Chheda.

Dated This 3rd April 2019

DINESH CHANDRA Advocate

VIP INDUSTRIES LTD LINK INTIME INDIA PVT LTD

C-101 247 PARK LBS MARG VIKROLI WEST MUMBAI-400083 NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost and the holder of the said securities/ applicant has applied to the Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

RAJU P SARDAR AND RASHMI R SARDAR 1000 Equity Shares, Folio Number 0034595 and 0043371 From 55404541 to 55404740

Face Value Rs 2 Per Share

Sr. Name of Tenants

A. H. Pittalwala

& Vipin Bhatia

Barodawala

Barodawala

Altaf Husain Najmuddin

Nazimuddin Alimuddin

9 Sabira Begum Aas Mohd

10 Sabira Begum Aas Mohd

11 Sabira Begum Aas Mohd

12 Abdul Husain Haiderali

15 Asgar Kaderbhai Dhariwala

16 Zainuddin Muzaffer Husain

19 Mohd Yaqub Zariwala

Rahamatullah Shaikh

23 Kamran Sultan Mehmood

यांची नियक्ती करण्यात आली आहे.

मतदानाकरिता कट-ऑफ तारीख

ई-व्होटिंग आणि टपाली मतदान मते

प्राप्त होण्याची शेवटची तारीख

मतदान निष्कर्षाची घोषणा

ठिकाण : नाशिक

तारीखा: २९ मार्च, २०१९

पूर्ण केल्याची तारीख

ई-व्होटिंगची सस्वात

खाली ई-व्होटिंगच्या कार्यक्रमाचे परिशिष्ट आहे.

टपाली मतदान सचना पाठविण्याचे काम

21 Mannulal Shahji

22 Mohammed Ilyas

Date:12.01.2019

Place: Mumbai

14 Yusuf Ali Hasanali

Patanwala

13 Mazhar Hussain Abdul Karim Abid K. Boxwala

8 Mohamadi Najmuddin

Zujarbhai Taherbhai Changi

Shaikh

जाहीर नोटीस

या नोटिसीद्वारे सर्व नागरिकांना कळविण्यात वेते की, आमचे अशील बांनी मीजे चेणे, ता. ठाणे, जि. ठाणे येथील श्रीमती वरुणा श्रीकांत तांबे यांच्या नावे असलेली गट नं. 106/1. क्षेत्र: 0-42-0, आकार क. 1.37/- ही जमीन मिळकत विकत घेण्याचे ठरविले आहे. सदर जमिनीबाबत कोणाही व्यक्तीचे, संस्थेचे हक्क, हितसंबंध पत्त्यावर कागदपत्रांसहित लेखी हरकती नोंदवाव्यात. मुदतीत हरकत न आल्यास आमचे अशील सदर मिळकतबाबत कोणतेही कोणाचेही हक्क नाहीत म्हणून सदर मिळकर्तीचा विक्री व्यवहार पूर्ण करतील व नंतर आलेल्या हरकती त्यांच्यावर बंधनकारक राहणार नाहीत है आपणा

ऑडलोकेट

नाकाश केशरी

कंपनीचे सचिव

असल्यास अधवा दान, गहाण, बोजा व इतर कोणत्याही अधिकाराने हक्क, हितसंबंध असल्बास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसांच्या आत खालील दिलेल्या विकलांच्या

सर्वांग कळावे. पत्ताः नं. १ नंदनवन बिल्डिंग, तहसील ऑफिससमोर, वाडा, ता. वाडा, जि. पालघर.

PUBLIC NOTICE

Proposed Redevelopment Under DCR 33(7) Of Property On Land Bearing C.S.No.769

Mansion", "E" Ward, Mumbai. Property Cess No. 554-555(1)

Develop by Kathawala Relators LLP

Ground Floor

Mohamed Riyaz Abdul Sattar Mohamed Riyaz Shaikh

Mushtaq Husain Akbar Husain Mushtaq Husain Akbar H

Abdeall Alihusen M. khan bhai Abdeall Alihusen Mulla khan bha

17 Mohammed Raees Nasibubha Mazharunnissa Mohammed Rais

18 Suraiya mohammed ibrahim Suraiya mohammed ibrahim

20 Zakirbhai Abbasali Khanjibhai Abunasar Mohd. Esak Merchant

Siddique

Shaikh

within 7 days from the date of publication of the notice, to the following:-

Any Person other than above listed having any objection regarding their tenancy right

the title interest or claim against the above premises are requested to submit the same

प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लिमिटेड

सीआचएन : एल४५२००एमएच१९९६पीएलसी०९५९४१

नॉर कार्यालय: दि एक्सचेंज, वेद मंदिरजवळ, तिडके कॉलनी, त्रिंबक रोड, नाशिक -४२२००२,

दरध्यनी : ०२५३ २३१५२६९ । येबसाईट : www.prakashconstro.com

ई-मेल : info@prakashconstro.com

टपाली मतदान/ई-व्होटिंगची सुचना

कंपनी अधिनियम, २०१३ (ऑक्ट) चे कलम ११० आणि, जर असल्यास इतर लागू

असलेल्या तरत्दी सहवाचता कंपनी (मॅनेजमेंट ॲन्ड ॲडमिनिस्टेशन) रुल्स २०१४ आणि

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅटस्) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार

प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लिमिटेड (''कंपनी'') च्या समभागधारक/सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात

वेते की, २९ मार्च, २०१९ रोजीच्या टपाली मतदान सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे 'प्रकाश

कॉन्स्ट्रोवेल लिमिटेड' कंपनीचे 'सेतृबंधन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' असे नांव बदलणे आणि

कंपनीचा संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमावलीत अनुषंगिक सुधारणा वासंबंधी

टपाली मतदानाद्वारे (ई-व्होटिंगसमवेत) मंजुरी मिळविण्यासाठी सदस्यांना सूचनेसह टपाली

मतदान प्रपत्र आणि स्वतःचा पत्ता असलेला कामकाज उत्तर लिफाफा, पाठविण्यात आला

ई-व्होटिंग समवेत टपाली मतदान स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने घेण्याकरिता परिनिरिक्षक

म्हणून क. योगिता धृत, कार्यरत कंपनी सचिव (एसीएस : ४७१९७/सीओपी : १८७१४)

टपाली मतदान सूचना सीडीएसएल वेबसाईट म्हणजे www.evotingindia.com यावर आणि

केवळ भागधारकच टपाली मतपत्रिकेदारे मतदान करण्यासाठी हक्कदार आहेत, ज्यांनी टपाली

मतदान प्रपत्र रितसर भरणे आणि ते कंपनीच्या नींदणीकृत कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक

आहे. ह्या सूचनेचा कोणताही इतर प्राप्तकर्ता, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही, त्यांनी ही

कंपनीची वेबसाईट म्हणजे www.prakashconstro.com यावर सुद्धा उपलब्ध आहे.

गुरुवार, २ एप्रिल, २०१९

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

बुधबार, ३ एप्रिल २०१९, स. ९.०० वा.

गुरुवार, २ में, २०१९, साथं, ५,०० वा.

शनिवार, ४ मे, २०१९ रोजी वा आसपास

Name of Occupants

Imtiyaz Ahmedali Pittalwala

Altaf Husain Najmuddin

Hakim Mohsinbhai Tinwala

Mohamadi N. Barodawala

Abdul Husain Haiderali Kantawalal

Zerabai Yusufbhai Nalwala

Tasneem Fakhruddin Boxwala

Sakina Zainuddin Patanwala

Khatija Amir Ali Hariyanwala

Sheikh Rukhsana Mohammed

Mohammed Ilyas Rahamatullah

Kamran Sultan Mehmood Shaikh

Juzer Taher Changi

KEPT IN ABENCE

KEPT IN ABENCE

KEPT IN ABENCE

First Floor

Barodawala

Of Byculla Div., Situated At 120-136, Maulana Azad Road, Building Known As "Shahzadi

एस्. एम्. महाजन

Shop/ Res. &

N.R

N.R

N.R

N.R.

N.R

N.R

N.R.

N.R

N.R

N.R.

N.R

Res.

949

भोग. व.-२

Room No. N.R.

122

124

126

130

132

134

136

12

12A

12B

10A

EX. Engineer E-2 Div,

M.B.R & R Board, Kalachowki, Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT ,MI Deep Raghuvir Rane, a member Of Estee Geejay Co-op. Hsq. Society Ltd. Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai 400 092 occupying and holding the flat bearing No. 12/ C/ 11 and share certificate No. 107 of 5 shares of the face value of Rs. 50/- each with distinctive Nos. 531 to 535 (both inclusive) (hereinafter referred to as the said property) jointly with his brother Mr. Shailesh Raghuvir Rane has made an application to the society informing that his brother and co-owner of the said property has died intestate on 29/09/2017 leaving behind him the applicant and one married sister as his only Legal heirs and requested the society for transferring the rights of interest And title of the deceased co-owner in the said property in his name on the strength of the declaration made by other surviving legal heir of the deceased co-owner in his favor. Any person/s having any claims in respect to the rights of the deceased Coowner in the said property and/or objection for transferring the rights of the deceased co-owner in the name of the applicant, are hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned within 15 days from the date hereof, failing which, claim and/or demand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived and/ or abandoned and no such claim will be deemed to exist and the society will transfer the rights of the deceased coowner in the name of the applicant believing that no claim of whatsoever

thereafter will be entertained. Dated this 2nd Day of April, 2019 Advocate SHANKAR B. DURGAD 402, Shri Ashtavinayak C.H.S. Plot No. 16, Gorai , Borivli (West),

Mumbai 400 091

nature exists. No claim received

अँड संगिता रोकडे जाहिर नोटीस पनवेल येथील मे. दिवाणी न्यायाधिश व स्तर

दि. चौ. नं. 740/2013

यांचे न्यायालवात

मा. सय्यद साहेब

ने ता. 11/6/19 श्री किरण जवंतीलाल भट्ट बादी / अर्जदार निक. 20/5 ग. पारिजात बिल्डींग. फ्लॅट नं. 6, हिंदू फ्रेंड सोसायटी रोड, प्लॉट नं. 24, मांगल्य हॉल जवळ, जोगेध्वरी, (प्)

मुंबई 400060. विरुध्य श्री. रमेश जयंतीलाल भट्ट रा. 4/198, अभिजात सोसायटी, खरे नगर,

बांद्रा (पूर्व), मुंबई 400 051प्रतिबादी / सामनेबाला सदर खटल्यातील प्रतिवादी थी. रमेश जवंतीलाल भट्ट रा. बान्द्रा (पूर्व) मुंबई यांना सदर नोटीसीहारे मुचित करण्यात येत आहे की,

सदर दाव्यातील अर्जदार श्री किरण जयंतीलाल भट्ट यांनी आपणांविरुध्द मे. न्यायालयात सरस निरस वाटपाकरिता, निरंतर व तुर्तातुर्त मनाई हुकूमाकरिता दावा दाखल केला आहे. सदर दाव्याकामी आपणांस में, न्यायालवासमोर हजर राहण्याकरिता आपल्या मे. न्यायालयाच्या रेकॉर्ड वर उपलब्ध असणाऱ्या उपरोल्नेखिंत पत्त्यावर अनेकवेळा समन्स पाठवण्यात आलेले आहेत. परंतु आपणास समन्सची बजावणी होऊ शकलेली नाही.

तरी सदर नोटीसीद्रारे आपणास सुचित करण्यात वेत आहे की, सदरची नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिण्याच्या आत मे. कोर्टासमोर हजर राहुन आपले म्हणणे/जबाब सादर करावे अन्यथा सदर दाव्यामध्ये आपणाविरुद्ध एकतर्फी आदेश पारित करण्यात वेईल आणि सदर आदेश आपणांवर आणि आपल्या वालीवारसांवर वंधनकारक राहिल.

येणेप्रमाणे ही जाहीर नोटीस आमच्या सहीनिशी व कोर्टाच्या शिक्क्यानिशी आज दि. 28/03/19 रोजी दिली.

क. लिपीक सहा अधीक्षक दिवाणी न्यायालय. दिवाणी न्यायालय व स्तर पनवेल

आकार

रू. पै.

8.60

स्थळ : मुंबई तारीख : 03/04/2019

0.80,00

जाहिर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशील यांना मौजे-ब्राम्हणगांव, ता. वाडा, जि. पालघर येथिल श्री. यशवंत चंदु पाटील, रा. ब्राम्हणगांव, ता. वाडा, जि. पालघर यांचे मालकिची खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमिन मिळकत कायमचे फरोक्तखताने विकत ध्यावयाची आहे.

परिशिष्ट मौजे-ब्राम्हणगांव, ता. वाडा, जि. पालघर विक्री क्षेत्र सत्ता प्रकार क्षेत्र हे.आर.प्र. हे.आर.प्र.

0.40.90

तरी सदरह्न वर्णनाच्या मिळकती बाबत ज्या कोणाचे हक्क, हितसंबध फरोक्तखत साठेखत, वहिवाट, दान, गहाण, बक्षिस इ. व अशा कोणत्याही प्रकारचा करार-मदार हक्क असल्यास तशी लेखी हरकत सदरहू बोटिस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांचे आत आमचे नंदनवन बिल्डींग, गाळा नबंर १२, ता. पो. वाडा, जि. पालघर या पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यासह कळवावी, त्यानंतर आलेली हरकत मान्य केली जाणार नाही व कोणाचाही, कोणताही हक्क हितसंबंध नाही व असल्यास तो त्याने सोडून दिला असे समजले जाईल व व्यवहार पुर्ण केला जाईल.

दिनांक : ०३.०४.२०१९ खरेदीदार विकल श्री. राजेश जनार्दन भोईर

SCHEDULE I FORM A **PUBLIC ANNOUNCEMENT**

Regulation 14 of Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF AGM MERCANTILE PRIVATE LIMITED

Ξ	RELEVANT F	PARTICULARS
1	Name of corporate person	AGM MERCANTILE PRIVATE LIMITED
2	Date of incorporation of corporate person	03/08/2012
3	Authority under which corporate person is incorporated / registered	ROC - Mumbai
4	Corporate identity number of corporate person	U74120MH2012PTC234149
5	Address of the registered office and principal office (if any)of corporate person	RH3/ T-1/ SECTOR 6, VASHI, NAVI MUMBAI 40070
6	Liquidation commencement date of corporate person	MARCH 30, 2019
7	Name, address, email address, telephone number and the registration number of the liquidator	ASISH NARAYAN REGISTERED ADDRESS (For Correspondence) 11A/504, SPRINGLEAF, LOKHANDWALA, KANDIVALI (EAST), MUMBAI -400101 PHONE NOS: 022-40165744, 9920299049 EMAIL ID: cs.asish@gmail.com REGISTRATION DETAILS WITH IBBI: IBBI/IPA-002/IP-N00444/2017-18/11274
8	Last date for submission of claims	APRIL 29, 2019

Notice is hereby given that the AGM Mercantile Private Limited has commenced voluntary liquidation on 30th March, 2019. The stakeholders of AGM Mercantile Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 29th April, 2019 to the liquidator at the address mentione

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

LIQUIDATOR OF AGM MERCANTILE PRIVATE LIMITTE Date: 30/03/2019 Place: Mumbai

९ ६१६०४९३ एस आर वेरोन्द्र राव

११ - २११९०११ पुरुषोत्तम शिववास संखालकर

१५ २०४६०१४ सुदरम श्री देवी एकत्रित सुदरम कृष्णन

एकजिल सुदरन सुधीर

१६ २०४६०१५ सुदरम कृष्णन एकजित गुदरम श्री देशी

एकत्रित नेहल इवेरी

१८ २११६४६५ निखील विनाशक वकीकी

२० ६३०६२२४ राकेश कुमार जैन

२१ ६३४०१५५ शफी बाई

एकतित सुदरम सुधीर

एकजिल हेमानी पुरुषीतम सखालकर

९० ६१६०४९२ अरुगा बई

हेर २०४००६६ अरुणा गार्ड

९७ ६१२२९२ नितासी

९३ ६४९४४१३ सी शीधर भट

९४ २०३९०६२ वसचा गोविदन

एचडीएफसी बँक लिमिटेड

भोदारीकृत कार्यालय: एकब्रीएकली बॅक हाकल, सेनामती बाघट मार्ग, लोजर परळ (प), मुंबई = 100 ०१३. [altroffer sharp away - L66920MH1994PLC060618] [ई-मेल: shareholder.grievances@hdfcbank.com] (वयराईट: www.hdfcbank.com) [great in - 022 39760001 / 0012]

ग्रद्वारे ही सूचना देण्यात येते की, खालील समन्याय शेंअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले जाहेत / साप्रहण्याजीर नाडीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकानी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी बँके कड़े अर्ज केलेला आहे.

अनु. #6	एल/एफ क	भागमारकांची नावे	विभिन्न क्रमांक पासून पर्यंत	प्रमाणका क्रमांक	रोजर संख
4	£886.668	हेमल क्लेंडो लेजे एकत्रित प्रसाद कोडो लेजे	24884456-2488488	3046868	84
3	#36ook#	सतीश कुमार धर्मा एकत्रित प्रेम चद वर्मा	2480E20E-2480E2Vo		
3	2068348	एम एस लथा	28/03007-58203540	2036644	0
8	POPOSP	अल्का दिपवा भट्टे	22000395-22000699	17tu35o5	1400
4	1,33091,3	प्रकाश मणित्सल पटेल	25952548-2595254	\$082848	34
8	5308568	हेमत सिकार एकत्रित ऋषी सिकार	₹464868 ~ ₹4648€04	3046670	34
10	2022086	बीमती माया नरीनदास अङ्गुजा एकजित तदमीचंद एन अङ्गुजा	23544451-23544584	3034036	24
4	739867	जसवंत राय आनंद	\$28Y05WF-\$28Y88W0	3011180	1400

SARSEERF-SARSEEP 3048660

24856536-54856684 3048606

7840E54E-5840E380 3035E83 C4

SREASEST SREASER SOSSARC CA

2C04883E-5C048884 30C88E4 50

58453444-584535Co 30353En 480

26535346-58535660 3033656 360

58536646-58534500 3033650 560

73570271-73570244 \$025282 34

28666806-28666890 3036409 64

2498665-2498660 \$052326 34

2014/225-2014/220 3006033 34

सूचना केवळ माहितीसाठी म्हणून समजावी. पूर्ण भरलेले टपाली मतदान प्रपत्र (त्रे), विचारात घेण्याकरिता पात्र ठरण्यासाठी गुरुवार २ मे, २०१९ रोजी सायं. ५,०० वा. च्या अगोदर परिनिरिक्षकांकडे पोहोचणे आवश्यक आहे; कस्र केल्यास सभासदांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही असे काटेकोरपणे समजले जाईल. ई– व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलट्वारे गुरुवार, २ मे, २०१९ रोजी सायं, ५.०० नंतर बंद करण्यात

टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानासमते इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदानासंबंधी कोणतीही चौकशी/तक्रारी वा मुद्दा श्री. मुकेश चौधरी, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना इँ-मेल आयडी : compliance@prakashconstro.com किंवा द्र : +९१ २५३ २३१५२६९ येथे कळवावा.

जर तुम्हाला ई-व्होटिंग संदर्भात कोणतीही चौकशी वा मुद्दा असल्यास, तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड् क्वेश्चन्स (''एफएक्यूज'') आणि हेल्प विभागतअंतर्गत www.evoting.com येथे उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल लिहावा.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये प्रकाश कॉन्स्टोबेल लिमिटेड करिता मुकेश चौधरी कंपनी सचिव

> > गबाबदार राष्ट्रणार नाही. सतीभ इळदणक कार्यकारी उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव दिनाकः ०२.०४.२०१९

१२ ४२६९८० अंजु इत्तेरी गीरीश एकत्रित प्रमीला शह जयतीलाल १८०६११३११८०६१६३० ३०२१४३४ ५००

अशा क्षेत्रर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे पाच्याक्षी सबधित क्षेणतेही दावे असलेल्वा क्षेणत्याही व्यक्तीनी सर्व आधारीत

कागदान्त्रे आमध्या हस्तातरण एजन्टस आणि प्रवायक्षकडे कार्यालयात म्हणजेच **डेटामॅटीक्स विश्वनेस सोल्युशन्स** लिमिटेब, फ्लॉट नं बी – ५ पार्ट बी. क्लॉस लेन एक्आयबीसी, क्रोळ, अंबेरी (कृषे), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरूपात

सदरह दावे या सुचनेच्या जाहीराती पासून १५ विवसामध्ये दाखल केले पाहीजेल, त्यानंतर अशा प्रकारचे दावे विचारात

घेतले जाधार नाहीत आणि प्रबंधक अर्जवाराध्या नावाने शेअसे हस्तातरण करण्यासाठी आणि / क्रिया प्रतिलिपे

श्रेजर्स प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी कार्यवाडी करतील. त्यानुसार मुळ श्रेप्रर प्रमाणपत्रे रवद करण्यात

केतील. प्रतिक्रियी शेजर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित केल्यानतर मुळ शेजर प्रमाणपत्रासह देवघेद करणारी

कोणतीडी व्यक्ती तो / तो स्वतंत्र्या जोखमीवर मूळ प्रमाणपत्राची देवचेन करील आणि क्रेणत्याडी रितीने बँक त्यास

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, सदनिका क. सी/1504, पूनम क्लस्टर 3, सूर्या शॉपिंग सेंटर समोर, सुष्टी, मीरारोड पूर्व, ठाणे 401 107, ही मयत श्री. जॉय अलेक्झांडर व श्रीमती मेरी कुटटी जॉय अेलेक्झांडर यांचे एकत्रीत मालकीची होती. जॉय अलेक्झांडर यांचे दिनांक 02.03. 2019 रोजी निधन झाले असून श्रीमती मेरी कटटी जॉय अलेक्झांडर यांनी सदर सदनिकेचे संदर्भात 50 टक्के शेअर्स स्वतःच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तीस सदर हस्तांतरणाबाबत आक्षेप असल्यास कृपया पृष्ट्यर्थ कागदपत्रांसोबत तसेच प्राव्यासह आपले आक्षेप खालील पत्यावर सदर जाहिरातीच्या 15 दिवसांच्या आत पाठवावेत.

सही /-हरिश प. भंडारी ऐ 102, सोनम शॉपिंग सेंटर, गोल्डन नेस्ट-6. मिरा भाईं दर रोड, मिरा रोड प्. ठाणे 401107

जाहिर नोटिस

या नोटिसद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरिल संस्थेतील महाराष्ट्र को.ऑप.हौ.सोसा.लि., बि.नं. २३, रुम नं. १०२,एम.एम.आर.डी.ए.कॉलनी, माहूल रोड, वाशीनाका, चेंबूर (पूर्व), मुंबई - ४०० ०७४ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मयत झाल्याच्या १४ वर्षाच्या कालावधी नंतर त्यांच्या खालील मातेवाईकांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरीत करणे व संस्थेच्या सभासदा करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असलेल्या किंवा अर्जातील वारसदाराबाबत इतर कोणीही मूळ मयत सभासदाच्या वारसदार असल्यास किंवा वारसदाराबाबत इतर कायदेशीर सहवारसदारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बँक, वित्त संस्था किंवा कोणीही व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सार्यकाळी ६ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहित सुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न असल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदाराच त्या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदार त्या मयत सभासदांच्या सदिनकेचे कायदेशीर नातू आहेत. असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मयत सभासदांचे भाग व संस्थेतील हस्तांतरीत करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी मंडळाची असणार नाही.

अ.क्र.	मयत् सभासदाचे नाव	सदनिका नंबर	वारसाशी नाते	वारसांचे नाव
9.	हौसाबाई मारुती खरात	२३/१०२	नातू	राजू अर्जुन गायकवाड
			सेवे	ਤਟ ੀ

मयत सभासद सनदनिकाधारक व त्यांची अर्जदारांच्या नातेवाईकांची सूची

महाराष्ट्रा को-ऑप.हौसिंग सोसायटी गृहनिर्माण संस्था, मर्यादित

e - TENDER NOTICE

SBI Funds Management Pvt. Ltd. invites e-tenders from eligible vendors for Procurement and Implementation of SD WAN Solution. The complete Request for Proposal (RFP) documents are available for download at https://www.sbimf.com/en-us/tenders

Interested bidders must submit their technical and commercial bids through e-tendering as mentioned in RFP documents. The Company reserves the rights to reject any or all the proposals without assigning any reason thereof

Last Date for Submission of proposals is 11:00 PM on 20th April, 2019. For any query on this tender notice, interested bidders may contact the Head - Information Technology.



SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) 9th Floor, Crescenzo, C-38 & 39, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 91-22-61793000

MAHATRANSCO

E-TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works,

Sr. No.	RFX No.	E-Tender No. & Description of Material	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	7000012311	SE/EHV/O&M/CIR/KLW/TECH/ Ten-9/19-20 E-Tender for Hiring of light/medium motor (TATA Sumo / ECCO) along with Driver for 400kV Testing and Maintenance unit Kudus and substation in charge at 400 kV Kudus Substation under EHV (O&M) Circle, Kalwa for the period Dt. 01.04. 2019 to 31.03.2020	Tender Downloading Dates & time. Tender Sale period. From Dt. 03.04.2019, 18:00 Hrs to Dt. 19.04.2019, 23:59 Hrs. Technical Opening: - Dt. 20.04.2019 at 11: 00 Hrs (Onwards if possible) Commercial Opening: - Dt. 22.04.2019 at 11:00 Hrs (Onwards if possible)
	,	Tender Fee	Rs. 500 + GST
		Estimated Cost	Rs. 4,80,003.87/-

Contact Person Executive Engineer/Dy. Exe. Engineer (O) Tel No. 022-27601916 / 27601845 Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM E-Tenders (New) portal of MSETCL, SUPERINTENDING ENGINEER



कर्जदाराचे नाव

एसव्हीसी की-ऑपरेटिव्ह

बँक लि. । (मारीमेंट प्रोड्युन्ड वॅक) स्वापना : १९०६

हमसे है पॉसिवल कॉपीरेट बॅकिंग

वसुली विभाग

एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रुझ (पूर्व) दूर. क्र. ७१९९९७५/९८०

विक्रीची जाहीर सुचना

मालमत्तेच्या ''जशी आहे जेथे आहे व जशी आहे जी आहे तत्त्वावरील'' विक्रीकरिता. (सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता)

दि. ३१.१२.२०१८ रोजीनुसार धकित शिल्लक

	1 De 19 de 40 march et (5) (1)	110,0400	A CALL TO SELECT ON THE SECOND OF		21.50 1.70 P. C.	
٩.	मे. राजेश इनोव्हेटिव्ह फॅबिक्स : प्रोधा, : राजेश छगनलाल शाह (एचयूएफ) त्यांचे कर्ता श्री. राजेश सी. शाह व समान उत्तराधिकारी श्रीमती प्रीती आर. शाह (मुख्य कर्जदार)	लाख नव्यद ह	जार पाचशे स	रु. ५४,९०,५६६.४२ (रु. चीपन्न हासप्ट व बेचाळीस पैसे मात्र) कंत्राटी दराने ज्याज अधिक कायदेशीर		
₹.	मे. निरव फॅशन फॅबिक्स, प्रोप्रायटर श्रीमती रुची निरव शाह (मुख्य कर्जदार)	चीतीस लाख व	त्तर हजार सातशे ए	(कोणचाळीस व	२६ (रु. एक कोटी सच्चीस पैसे मात्र) त्र अधिक कायदेशी	
अ. क्र.	मालमत्तेचे ठिकाण व तपशील	राखीव मृल्य (ह. लाखांत)	परीक्षणाची तारीख व वेळ	इसारा रक्कम ठेव (ह.)	निविदा उघडण्याची व लिलावाची तारीख व वेळ	
*-	फलेंट क्र. ००१ मोजमापित ८५५,०२ ची. फूट (चटई क्षेत्रफळ) व टेरेस मोजमापित १७९२ ची. फूट, पहिला मजला, फेज २, हसा विला ॲनेक्झर म्हणून ज्ञात व आता मुलुंड हन्सा विला को-ऑपरेटिक्ह हाऊसिंग सोसावटी लिमिटेड म्हणून ज्ञात, प्लॉट क्र. १७१ए व बी, सर्व्हें क्र. १०००, अनुवंगिक सीटीएस क्र. १३८६ धारक भूखंडावर निर्मित, महसूल गाव मुलुंड (पश्चिम), तालुका कुलों, वालजी लोडा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८०. श्री. राजेश छगनलाल शाह व श्रीमती वर्षा यतीन शाह यांच्या मालकीचा.	₹ ₹15,00	१२.०४.२०१९ रोजी स. ११.०० ते दु. ३.००	₹ ६. ७०	२२.०४.२०१९ रोजी स. ११.००	
₹.	फ्लंट क. ००२ मोजमापित ८७१.०२ ची. फूट (चटई क्षेत्रफळ) व टेरेस मोजमापित ५९१ ची. फूट, पिंडला मजला, फेज २, हंसा विला ऑनेन्झर म्हणून ज्ञात व आता मुलुंड हंन्सा विला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, प्लॉट क्र. १७१ए व बी, सर्व्हें क्र. १०००, अनुषंगिक सीटीएस क्र. १३८६ घारक भूखंडावर निर्मित, महसूल गांव मुलुंड (पश्चिम), तालुका कुलां, वालवी लोडा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०. श्री. ववेश छगनलाल	१३६.००	१२.०४.२०१९ रोजी स. ११,०० ते दु. ३.००	१३.६ ०	२२.०४.२०१९ रोजी स. ११.००	

अटी व शर्ती :

विक्री ही सदर बाहिरातीत निर्देशित तसेच निविदा प्रपन्नात विहित अटी व शर्तीच्या अधीन आहे. वरील निर्देशित मालमत्तेचा पुढील तपशील तसेच निविदा प्रपत्रे बैंकेच्या वरील पन्यावरील कॉर्पोरेट कार्यालयातन प्राप्त करता येऊ शकतील.

इच्छुक बोलीदारांनी प्रत्येक मालमतेकरिताच्या वेगळ्या मोहोरबंद निविदा केवळ विहित निविदा प्रपत्रांतृनच सादर कराज्यात. प्रस्ताव रक्षमेच्या १०% इतक्या इरठेच्या डीडी/पीओसमवेत तसेच नापरतावा निविदा शुल्क रु. १०००/- चे प्रदान "एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बैंक लिमिटेड"च्या नावे जारी मुंबई येथे देय शेड्यल्ड बँकेच्या धनाकर्षासमवेत विहित निविदा प्रपत्रांतून मोहोरबंद निविदा वरील पत्यावरील कॉर्पोरेट कार्यालयात ठेवलेल्या निविदा पेटीत दि. २०.०४.२०१९ रोजी दु. ४.३० वाजता वा तत्पूर्वीपर्यंत सादर कराव्यात.

निविदा वरील अनुसूचीमध्ये दिलेल्या वाकोला येथील कॉर्पोरट कार्यालयात उपडण्यात येतील.

शाह व श्रीमती आवीबेन खगनलाल शाह यांच्या मालकीचा.

कर्वदार, संबंधित निविदाकार/हमीदार/प्रतिभृतीचे मालक वा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी निविदा उपहण्याच्या वेळेस उपस्थित राह शकतील. विक्री आयोजित करण्याचा संपूर्ण अधिकार वैकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखून आहे, यामध्ये मालमलांसाठी सर्वोत्तम विक्री मृत्य प्राप्त करण्यासाठी बोलीदारांदरम्यान आंतरबोली/बोलणी आयोजितकरण्याचा अंतर्भाव असेल. त्यामुळे बोलीदारांनी स्वत:हून वा त्यांच्या अधिकत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे.

यशस्त्री बालीदारास अभिहस्तांकनासाठी देव प्रभार/शुल्क बसे स्टॅम्प इयुटी, नोंदणीकरण शुल्क, प्रासंगिक खर्च, लागू असल्याप्रमाणे मालमता व्यवहार मूल्याच्या **१% दराने टीडीएस** आदींचे प्रदान करावे लागेल. यशस्वी बोलीदारांना सर्व वैधानिक देणी, काही असल्यास, त्यांचेही प्रदान करावे लागेल तसेच अन्य थकित देणी जसे विद्युत प्रभार, पाणी प्रभार तसेच मेन्टेनन्स प्रभार व अन्य सेवांकरिता देव रकमा काही असल्यास, त्यांचेही प्रदान करावे लागेल. बैंक (प्रतिभृत धनको) हे विक्री करण्यात यावयाच्या प्रतिभृत संपत्ती/स्थावर मालमलेसंदर्भात कोणतीही परवानगी/अनुज्ञप्ती आर्दीच्या प्रापणाची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत.

कोणतेही कारण न देता कोणताही वा सर्व प्रस्ताव स्वीकारणे वा रह करण्याचा अधिकार बैंकेकडे राखन आहे व सर्व प्रस्ताव रह करण्यात आल्यास, कोणत्याही निविदाकार/बोलीदारासमवेत बोलणी आयोजित करण्यात येईल वा कोणत्याही निविदाकार/बोलीदार वा अन्य तिसऱ्या पक्षकारांसमवेत खाजगी वाटाघाटीद्वारे मालमत्तेची विक्री करण्यात येईल.

सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६ (२) व ८ (६) अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांना याद्वारे सूचना देण्यात वेत आहे की, मागणी सूचनेनुसार थकित रक्कम पूर्णत: प्रदानित न झाल्यास, सदर सूचनेच्या अनुषंगाने प्रतिभूत/वरील निर्देशित संपत्तीची कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तस्तदींअंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांचे लक्ष वेधन घेण्यात येत आहे की त्यांनी

उपलब्ध वेळेमध्ये प्रतिभृत मालमना सोडवृन घ्यावी. अधोहस्ताक्षरितांनी एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड - पूर्वीची दी शामराव विद्वल को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी यांनी

सरफैसी कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत खालील मालमत्त्रेचा तावा घेतला आहे. १०. विवाद, काही असल्यास, ते केवळ मुंबई न्यायालयाच्या अधिकारकक्षेत असतील.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०३.०४.२०१९

सही/-प्राधिकृत अधिकारी